

Säfte ableitend Suçr. 1,4,12. 132,18. 144,11. 2,10,5. वस्ति 202,9. — 2; u. a) ein reinigendes Mittel Suçr. 1,146,12. 2,161,19. — b) das Reinigen RATHAN. im ÇKDR. Suçr. 2,196,5. गोमयादिना आद्वदेशः KULL. zu M. 3,255.

मरणोष (von १. मुरु् ष mit सम्) m. *das Trockenwerden, Eintrocknen*: स-
रितां चाम्बुसंशोषं दृष्टा पीष्ये VARĀH. BRH. S. 46, 87.

सम्प्रोपण (wie eben) n. dass.: समुद्रस्य MBh. 8, 222. रसादीनाम् Suçr. 2, 445, 5. als eine Bed. von श्राव्यकृत्तम् H. an. 4, 161. MBd. n. 168.

संश्ति॑ Uṇādis. 2, 85. g a n a भेशादि॒ zu P. 3, 1, 12. = कुकु॒कु Uggval. —
Vgl. संश्ति॑.

संश्लाप् (von संश्लत), °पते gana भृषादि zu P. 3, 1, 12.

संश्वदा (सम् + श्वत्-धा) = श्रद्धा *Glauben haben*: संश्वदाय *absol.* Bhāg.
P. 7, 14, 40.

संग्रह (von 1. स्थि mit सम्) m. am Ende eines adj. comp. f. शा. 1)
Verbindung, Anschluss an: यस्य न ज्ञापते शीलं न कुलं न च संग्रहः Spr.
 II) 5373. RAGH. 6, 41. द्विषतां याति संग्रहम् Spr. (II) 1263. pl. MBHU. 13,
 2229. in comp. mit der Ergänzung: राजसंग्रहवश्यानाम् R. 6, 98, 28. Spr.
 3286. स्थानः SuCB. 1, 82, 3. तयमोति विना भार्या कुभार्यासंग्रहे उपि वा
 Mārak. P. 21, 73. 77, 10. एकः Spr. (II) 3941. विभोतकश्याप्रशस्तः संवृत्तः

कालसंश्यापात् MBh. 3, 2849. Spr. (II) 32. अन्याज्ञसंश्यापात् 2975. 4762.
3637. BHÄG. P. 1, 15, 7. SÄH. D. 37. गर्वितो बलवांशापि नङ्गषो वास-
यापात् so v. a. in Folge von MBh. 5, 393. दैवसंश्यापात् 1, 5917. am Ende
eines adj. comp. (= संप्रित): रातसं मैन्य खरुषणसंश्यापम् so v. a. ver-
bunden mit R. 3, 31, 43. 32, 1. रातसंश्यापः Spr. (II) 6869. तत्संश्यापा ऐ
निधयः MÄRK. P. 68, 2. वनं वेणुग्रवक्षिसंश्यापम् BHÄG. P. 3, 1, 21. श्रीयः
कृष्णसंश्यापः Spr. (II) 605, v. l. DAÇAR. 2, 19. 3, 26. दिसंश्यापा प्रीतिमवाप
तहमी: KUMÄRAS. 1, 44. एकसंश्यापः zusammenhaltend Spr. (II) 4404. —
2) Anschluss an einen benachbarten Fürsten, ein Schutz- und Trutz-
ündniss (eines der sechs politischen Mittel eines kriegsführenden Für-
sten) M. 7, 160. fgg. 168. 176. JÄGN. 1, 346. Spr. (II) 6382. PANÄAT. 12,
1. 149, 2. 154, 10. कथं बलवता शक्यः कर्तु डुर्बलसंश्यापः R. 5, 81, 41.
3, 14. — 3) Zuflucht, Schutz, Zufluchtssättle: संश्यापय प्राप्ते मिते MEGH.
7. संश्यापेषु डुर्गिणाम् KÄM. Nitis. 13, 28. वार्ता वै लोकसंश्यापः 3, 27.
MÄRK. P. 83, 35. लं सदा संश्यापः शैल स्वर्गमार्गभिकाङ्गिणाम् MBh. 3, 1735.
लोकलोकस्य R. 2, 41, 6. 5, 90, 33. भीतत्य प्रादृत्संश्यापम् RÄGA-TAR. 6,
17. बन्धुयौ फूर R. 2, 74, 10. 5, 86, 22. RÄGH. 10, 22. ÇÄK. 177. BHÄG. P.
33, 26. am Ende eines adj. comp.: लक्ष्यौ RÄGA-TAR. 6, 218. निष्पक-

मुत° des vom Sohne kommenden Schutzes beraubt R. 4, 19, 27. लत्या-
दसंशया मुनयः unter dem Schutze deiner Füsse stehend Būg. P. 1, 1,
15. 3, 24, 37. — 4) Wohnstätte, Aufenthaltsort: शक्तं चिरमपि स्थानु-
पुराणे उस्मिन्मुनिसंश्रये R. 3, 78, 15. Rāga-Tar. 6, 300 (zu lesen °शीडोड़-
संश्रयः). मया सो उविदितसंश्रयः Pāṇk. 155, 23. am Ende eines adj.
comp. seinen Wohnort irgendwo habend, sich aufhaltend —, sich be-
findend in, an: ज्ञातिकूलेक० Spr. (II) 6704. पातालात्तरां Mārk. P. 21, 29.
पातालं 132, 37. भाग्याश्रमं 129, 35. दुर्ग० Rāga-Tar. 4, 346. वैमत्ते जल-
संश्रयः MBh. 12, 9291. उदक० wachsend am (Baum) 3, 17249. गुरु० beim
Lehrer weilend Kām. Nitis. 2, 24. नौ० stehend in Rāgh. 16, 57. प्रदीरुच-
संश्रयै: 3, 13. वेदिकाशैत्यसंशयाः besindlich an R. 5, 15, 13. — 5) das

Sichbeziehen auf, das Betreffen; am Ende eines adj. comp.: मनोरथः श-
शिमैलिसंश्यपः so v. a. sich beziehend auf, betreffend KUMĀRAS. 5, 66. (वि-
पुलां गिरम्) क्षितसंश्यपाम् MBH. 6, 1959. रामसंश्यपा (प्रवृत्ति) R. 3, 60, 36.
स्वेदो इग्निगुणसंश्यपः KĀRAKA 1, 14. एकार्यसंश्यपुभ्योः प्रयोगं पृष्ठाम्
MĀLĀV. 16, 19. पृच्छासु मेषाव्ययानमखगोकुलसंश्यपाम् VARĀH. BĀH. S. 86,
80. BHAR. NĀṭyaç. 34, 76. DAÇAR. 3, 35. — 6) das Sichbegeben an einen
Ort: शत्र संश्यपार्थाय MBH. 3, 8370. वनसंश्यपात् MĀRK. P. 109, 23, 24 (wohl
संश्यपः zu lesen). स्वनीउसंश्यपं चक्रतुः PĀNKAT. 76, 9. — 7) das Sich-
hingeben, Gehen an Etwas, Greifen zu: तस्य (श्रद्धस्य) संश्यपः साधुपुक्तः
Spr. (II) 2372. न दैवाङ्गसंश्यपात् so v. a. mit Hilfe von, mittels MBH.
13, 334. दानसंश्यपात् Spr. (II) 2843. am Ende eines adj. comp.: सत्प्य
so v. a. der Wahrheit ergeben R. 3, 56, 9. धर्मः BHĀG. P. 4, 9, 22. — 8)
ein zu Etwas gehöriges Stück: नाराजैः — विषाणात्मसंश्यपैः (so ed. Bomb.)
so v. a. Splitter davon (= एकदेश NILAK.) MBH. 7, 1388. — 9) N. pr.
eines Pragāpati R. ed. Bomb. 3, 14, 7. सत्रत् GORR. 3, 20, 7.

संश्लेषण (wie eben) n. *Verbindung, Anschluss an*: देखूँ MBh. 3,12506.

संश्यणीय (wie eben) adj. *an den man sich schliessen kann, in dessen Dienst man sich begeben darf*; davon nom. abstr. °ति f. Kām, Nitī, §. 70.

संश्रयितव्य (wie eben) adj. *wohin man sich des Schutzes wegen begen-
ben muss*: दुर्ग Spr. (II) 711 (Conj.).

संप्रयित् (wie eben) adj. 1) der sich unter Jmdes Schutz gestellt hat, in Jmdes Dienst getreten ist, Diener, Untergebener Kām. NITIS. 11, 29.
 — 2) am Ende eines comp. wohnend —, stehend —, befindlich in, ap.: नागार्जुनः षडुर्द्वन्द्वसंथयी RĀGA-TAB. 1, 173. मन्तुरासंथयिभित्तुरौ: RAGH. 16, 44. ब्रह्मतालया । जग्धबलकर्णीप्रसंथयिएषा KATHĀS. 25, 15.

संग्रह १) (von १. शु mit सम्) a) das Hören, Vernehmen: प्रथमप्रिया-
वचनः MÄLATIM. 48, 17. संग्रहे धृतराष्ट्रस्य so dass es Dhṛt. hören konnte
MBB. 15, 65. चिदूर् adj. weit hörbar R. 3, 66, 26. Vgl. श्रू०. — b) Ver-
 sprechen, Zusage AK. 1, 1, 4, 14. H. 278. HALĀJ. 4, 30. सत्यो० eine feier-
liche Zusage R. 3, 14, 21. — २) für संख्या.

संश्वरण (wie eben) n. 1) das Hören, Vernehmen MBh. 8, 504 f. शब्द
गुरा. 1, 285, 20. कर० das Redenhören von einer Abgabe HARIV. 15780.
वायकगुणगण० SARVADARÇANAS. 96, 15. कृत्तिमेदसंश्वरणात् KULL. zu M.
0, 37. — 2) Bereich des Gehörs: तेषां संश्वरणे चाषु निषेडुर्विडुराद्यः
1Bh. 15, 515. संश्वरणे so v. a. so dass man es hörte, laut R. 2, 79, 16
36, 20 GORR.). 5, 30, 1. R. 6, 23, 7. असंश्वरणे so dass man es nicht hört
एव. Ca. 8, 14, 12.

1. संश्वेष् (wie eben) 1) n. संश्वेषे dat. als inf. zum Hören, aus einem
āman CAT. Br. 12,8,2,26. KĀTJ. Ca. 19,5,3; vgl. LĀTJ. 5,4,19.

2. संश्वस् m. N. pr. eines Mannes mit dem patron. Sauvarkanasa
S. 1.7.2.1. संश्वसः साप Ind. St. 3 244 a.

संस्कृत (von 1 अ. mit सम) in das Zuhör-

संश्लिष्टम् absolu. स०

संप्राविष्टिर् (vom. caus. von १. श्रु mit सम्) nom. ag. *Verkünder, Aussefer* (der Namen der Ankommenden) so v. a. *Einführer, Thürsteher* (nom.) KAUSH. UP. 2,1. Davon °मत् adj. *einen Thürsteher habend* ebend.

संश्वाय (von t. श्रु simpl. und caus. mit सम्) adj. 1) *hörbar*: प्रूढपति-
योगसंश्वाय (adv. असंश्वायम् v. l.) स्वाध्यायोऽयोक्त्वा: so dass es ein